

शासकीय विश्रामधामे/विश्रामगृहे सर्कीट हाऊसेस,  
व्ही.आय.पी.रेस्ट हाऊसेस, आमदार निवास मुंबई/नागपूर,  
रविभवन, नागपूर येथील कुटीरे, इत्यादींचे सुधारित भाडे.

महाराष्ट्र शासन  
सार्वजनिक बांधकाम विभाग,  
शासन निर्णय क्रमांक - आरक्षण-२००१/प्र.क्र.७७/मि.व्य.२  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.  
दिनांक :- १९ ऑक्टोबर , २००२.

संदर्भ - शासन निर्णय, सार्वजनिक बांधकाम विभाग :-

- १) क्रमांक - बीडीजी-३८७६/१९१९६/ई-३०१/का-२२, दिनांक २२/१/१९८१.
- २) क्रमांक -आयटीडब्ल्यू-३८७९/५०२३/४५३/का-२६, दिनांक ५/१०/१९८१
- ३) क्रमांक -आयटीडब्ल्यू-१०८०/६०/१०२८/का-२४, दिनांक १०/११/१९८२.
- ४) क्रमांक -बीडीजी -३८८२/४६३१/२१५/मि.व्य.२, दिनांक ६/८/१९८३.
- ५) क्रमांक -आरक्षण - १०८६/६३५/मि.व्य.१, दिनांक २५/५/१९८९.

प्रस्तावना:- शासकीय कामानिमित्त दौ-यावर असणारे राज्य शासनाचे, केंद्र शासनाचे मा.मंत्री महोदय/व्ही.आय.पी./लोकप्रतिनिधी/आमदार/खासदार/शासकीय अतिथी व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या निवास व्यवस्थेसाठी शासनातर्फे व्ही.आय.पी.रेस्ट हाऊसेस, विश्रामगृहे, विश्रामधामे, आमदार निवास, मुंबई/नागपूर येथील कक्षबंध उपलब्ध करण्यात येतात. तसेच निवासाचे दर वेगवेगळ्या ठिकाणानुसार आकारण्यात येतात.

शासकीय विश्रामगृहे / विश्रामधामांची देखभाल, दुरुस्ती व परिरक्षणाच्या नित्याच्या खर्चात वाढ झाल्याने निवासी शुल्काच्या प्रचलित दरात वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :- वरील बाबींचा सांगोपांग विचार करून शासनाने असा निर्णय घेतला आहे की, शासकीय विश्रामधामे/विश्रामगृहे, सर्कीट हाऊसेस, आमदार निवास, मुंबई/नागपूर इत्यादी मधील विश्राम कक्षांच्या भाड्याचे दर यापुढे सोबत जोडलेल्या परिशिष्टा प्रमाणे दि.१ नोव्हेंबर २००२ पासून लागू करण्यात येतील.

## २. आरक्षणाच्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे असतील.

- १) विश्रामकक्षाचे आरक्षण करतांना दि. २५ मे, १९८९ च्या शासन निर्णयानुसार अग्रक्रम देण्यात यावा.
- २) कक्षबंधाचे आरक्षण जास्तीत जास्त ७ दिवसांपर्यंत करण्यात यावे.
- ३) खंडाळा, माथेरान, खुलताबाद, चिखलदरा येथील शासकीय विश्रामगृहातील कक्षबंधाच्या आरक्षणासाठी शासकीय अधिकारी/कर्मचा-यांकडून अनामत रक्कम रु.१००/- घेण्यात यावी आणि महाबळेश्वर येथील कक्षबंधाच्या आरक्षणासाठी २००/- रु.अनामत रक्कम घेण्यात यावी. खाजगी व्यक्तींकडून वरील थंड हवेच्या ठिकाणी असणा-या विश्रामगृहातील आरक्षणासाठी प्रति कक्ष रु. ५००/- अनामत रक्कम घेणेत यावी. ही अनामत रक्कम संबंधित कार्यकारी अभियंता यांनी नमुना फॉर्म तयार करून आरक्षणापूर्वी आरक्षणाधीकडून घेण्याची


रेट/एच-८७६(५०००-१०-०२)१

डॉ/मि.व्य.२/आरक्षण-२००२(८८)

व्यवस्था करावी. ही रक्कम विश्रामगृहाच्या भाक्यामधून समायोजित करावी. विश्रामगृहाचे भाडे सदरहू अनामत रक्कमेपेक्षा अधिक झाल्यास अतिरिक्त भाडे संबंधिताकडून वसूल करण्यात यावे व कमी झाल्यास विश्रामगृह व्यवस्थापकाने/प्रभारी कर्मचा-याने दिलेल्या ना-हरकत प्रमाणपत्राच्या आधारे उर्वरित रक्कम संबंधितास परत करण्यात यावी.

हा शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.८२/२००१/३१, दि. ३ ऑगस्ट २००१ आणि वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.४८०/व्यय-११, दि.१ जुलै २००२ नुसार दिलेल्या अनुमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने,

  
( शि.वि. तामखडे )

सोबत - परिशिष्ट प्रत.

उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति.

- \* सचिव, महाराष्ट्राचे राज्यपाल, राजभवन, मुंबई,  
मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,  
मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई,  
अपर मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई
- \* सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन, मुंबई,
- \* सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
- \* प्रबंधक उच्च न्यायालय, अपील शाखा, मुंबई,
- \* प्रोथोनोटरी व सिनियर मास्टर, उच्च न्यायालय, मुंबई,  
विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली,  
वित्त विभाग, व्यय-६/व्यय-११ मंत्रालय, मुंबई,  
सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई,  
महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई,  
पाटबंधारे विभाग, मंत्रालय, मुंबई,  
इतर मंत्रालयीन विभाग,  
सर्व मंत्रालयीन विभागांतर्गत विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख  
महालेखापाल महाराष्ट्र-१/महाराष्ट्र-२, मुंबई/नागपूर,  
मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक,  
सर्व मंत्री/राज्यमंत्री यांचे स्वीय सहायक,  
कार्यकारी अभियंते, बांधकाम विभाग/सर्व जिल्हा परिषदा ,  
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख  
सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालयातील सर्व अधिकारी व कार्यासने,  
कार्यासन मि.व्य.२, (निवडनस्ती) सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई.  
कार्यासन मि.व्य.१/ मि.व्य.२, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई.  
माहिती व जनसंपर्क विभाग, मंत्रालय, मुंबई-३२ (५०० प्रती )

\* पत्राळदारे.

एच-८७६(५०००-१०-०२)१३

**परिशिष्ट.**

**\* शासकीय विश्रामगृहाचे सध्याचे दर व सुधारीत दर वशविणारे विवरणयत्र. \***  
(शासन निर्णय क्र.आरक्षण- २००१/प्र.क्र.७७/मि.अ. २. दि. १९/१०/२००२.नुसार दि. १/११/२००२ पासून लागू)

	केंद्र व राज्य शासनाने शासकीय अतिथी म्हणून घोषित न केलेले व्ही.आय.पी./मंत्री/न्यायमूर्ती/राज्यमंत्री/विधानमंडळाच्या समितीचे सभासद, खासदार/आमदार राज्य शासनाचे शासकीय कामानिमित्त दो-यावर असणारे अधिकारी व कर्मचारी /जिल्हा परिषदांचे पदाधिकारी, /अधिस्वीकृत पत्रकार/राज्य शासनाच्या समित्यांचे अशासकीय सभासद.		केंद्र व इतर राज्य शासनाच्या कामानिमित्त दो-यावर असणारे अधिकारी/कर्मचारी, माजी आमदार/खासदार राज्य शासनाचे अधिकारी/कर्मचारी कामावर नसताना व राज्य शासनाचे निवृत्त अधिकारी/कर्मचारी		इतर/खाजगी व्यक्तींसाठी ( साधे कक्ष )		इतर/खाजगी व्यक्तींसाठी वातानुकूलित ( कक्ष )	
	प्रतिदिन		प्रतिदिन		प्रतिदिन		प्रतिदिन	
१.	२.	३.	४.	५.	६.	७.	८.	९.
	सध्याचा दर रुपये	सुधारीत दर रुपये	सध्याचा दर रुपये	सुधारीत दर रुपये	सध्याचा दर रुपये	सुधारीत दर रुपये	सध्याचा दर रुपये	सुधारीत दर रुपये
१) मुंबई येथील विश्रामगृहे.	१०/-प्रति व्यक्ती	२०/-प्रति व्यक्ती	२०/- प्रति व्यक्ती	५०/- प्रति व्यक्ती	१००/- प्रति कक्ष	५००/- प्रति कक्ष	१००/- प्रति कक्ष	७५०/- प्रति कक्ष
२) रविभवन नागपूर येथील कुटिरे	२०/-प्रति कुटीर	५०/- प्रति व्यक्ती	४०/- प्रति कुटीर	८०/- प्रति व्यक्ती	५००/- प्रति कक्ष २०००/-प्रति कुटीर	दर वाढीचा प्रस्ताव नाही.	७५०/- प्रति कक्ष २५०० प्रति कुटीर	दर वाढीचा प्रस्ताव नाही.
३-अ)महाबळेश्वर स्पेशल सुटस्.	१०/-प्रति व्यक्ती	२०/-प्रति व्यक्ती	२०/-प्रति व्यक्ती	५०/-प्रति व्यक्ती	१००/- प्रति कक्ष	६००/- प्रति कक्ष	-----	७५०/- प्रति कक्ष

एच-८७६(५०००-१०-०२)२

१.	२.	३.	४.	५.	६.	७.	८.	९.
३-ब) महाबळेश्वर व्ही.आय.पी. सुटम्	१०/-प्रति व्यक्ती	२०/-प्रति व्यक्ती	२०/-प्रति व्यक्ती	५०/-प्रति व्यक्ती	२००/- प्रति कक्ष	७५०/- प्रति कक्ष	----	१०००/- प्रति कक्ष
४) व्ही.आय.पी.गेस्ट हाऊस/ सर्किट हाऊस/महसूल मुख्यालयाच्या ठिकाणची विश्रामगृहे	१०/-प्रति व्यक्ती	२०/-प्रति व्यक्ती	२०/-प्रति व्यक्ती	५०/-प्रति व्यक्ती	१००/- प्रति कक्ष	५००/- प्रति कक्ष	----	७५०/- प्रति कक्ष
५) आमदार निवास मुंबई/नागपूर	१०/-प्रति व्यक्ती	२०/-प्रति व्यक्ती	२०/-प्रति व्यक्ती	५०/-प्रति व्यक्ती	१००/- प्रति कक्ष	५००/- प्रति कक्ष	----	७५०/- प्रति कक्ष
६) जिल्ह्याच्या ठिकाणी असलेली विश्रामगृहे	१०/-प्रति व्यक्ती	२०/-प्रति व्यक्ती	२०/-प्रति व्यक्ती	५०/-प्रति व्यक्ती	७५/- प्रति कक्ष	२००/- प्रति कक्ष	----	३००/- प्रति कक्ष
७) महाबळेश्वर, खंडाळा, माथेरान खुल्दाबाद, चिखलदरा येथील विश्रामगृहे	१०/-प्रति व्यक्ती	२०/-प्रति व्यक्ती	२०/-प्रति व्यक्ती	५०/-प्रति व्यक्ती	७५/- प्रति कक्ष	५००/- प्रति कक्ष	----	७५०/- प्रति कक्ष
८) इतर ठिकाणची विश्रामगृहे	५/-प्रति व्यक्ती	१०/-प्रति व्यक्ती	१०/-प्रति व्यक्ती	२०/-प्रति व्यक्ती	५०/- प्रति कक्ष	२००/- प्रति कक्ष	----	३००/- प्रति कक्ष

18/01/2017  
( शि. वि. तामखडे )  
उप सचिव , महाराष्ट्र शासन.